



## LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office : A-2, Madhu Estate, 2<sup>nd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013.  
Tel: 91-22-6291 8111 email : [infoengg@lloyds.in](mailto:infoengg@lloyds.in) website: [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in) CIN : L28900MH1994PLC081235

MP/LSIL/ BSEL-NSEL/2021/74

19.10.2021

The Department of Corporate Services, BSE Limited 27th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
<b>Scrip Code : 539992</b>	<b>Symbol: LSIL</b>

Dear Sirs/Madam,

**Sub: Publication of Standalone Unaudited Financial Results for Quarter and Half Year Ended 30<sup>th</sup> September, 2021 of our Company.**

Pursuant to Regulation 29(1) (a) and 47 (1) (b) of Chapter IV of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we submit herewith the scanned copies of the Newspaper Advertisement of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30<sup>th</sup> September, 2021 of our Company published in the Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 19.10.2021.

The said advertisements have also been uploaded on the website of the company [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in)

We request you to kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking You,


Yours faithfully,  
**For Lloyds Steels Industries Limited**

MEENAKSHI  
ANKIT PANSARI

Digitally signed by  
MEENAKSHI ANKIT PANSARI  
Date: 2021.10.19 09:35:19  
+05'30'

**Meenakshi A. Pansari**  
**Company Secretary**



 **KLP FINANCE LIMITED**  
CIN: 165990MH1984PLC032831  
Regd. Office: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai-400 021.  
Tel: 91-22-40024785 / 86 Fax: 91-22-22874787

**NOTICE**

**NOTICE** is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday, October 27, 2021**, to *inter-alia*, consider and approve Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Second Quarter and Half Year ended September 30, 2021.

This notice can be accessed on the Company's website [www.klpsec.com](http://www.klpsec.com) and can also be accessed on the stock exchange's website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For KLP Finance Limited  
Sd/-  
Girish Innani  
General Manager (Legal) &  
Company Secretary

Place : Mumbai  
Date : October 18, 2021

**SKYLINE MILLARS LIMITED**  
 CIN: L63202MH1919PLC000640  
 Regd. Office: Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road,  
 Fort, Mumbai 400 001. Website: [www.skylinemillarsltd.com](http://www.skylinemillarsltd.com),  
 Email: [cs@millars.in](mailto:cs@millars.in) Tel: +91 22 22047471

**NOTICE**

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 28th October, 2021 at 2.15 p.m., through Video Conference, Inter-alla, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the second quarter and the half year ended 30th September, 2021.

The information contained in this notice is also available on the Company's website [www.skylinemillarsltd.com](http://www.skylinemillarsltd.com) and also on the website of the stock exchange viz., BSE Limited-[www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**For SKYLINE MILLARS LIMITED.**

**Sd/-**  
**Maulik Dave**  
**Whole-time Director**  
**CHIEF EXECUTIVE OFFICER**

Date : 18<sup>th</sup> October, 2021  
 Place : Mumbai

**Public Notice**  
Notice is hereby given that Original Share Certificate No. 5 (five) bearing Distinctive Nos. 26 to 30 of Smt. Kamala N. having address at 208, Meena Sadan Co-Operative Housing Society Ltd. has been misplaced / lost and not traceable. The member of the society has applied for Duplicate Share Certificate. The Society hereby invites claims/objections from Claimants/ Objectors if any, within 14 (fourteen) days from date of publication of this Notice with proofs in support of his/her claims / objections, if any, for issuance of Duplicate Share Certificate to the Secretary, Meena Sadan Co-Operative Housing Society Ltd. If no claims / objections are received within prescribed period, the Society shall be free to issue Duplicate Share Certificate in such manner as is provided under Society Byelaws.  
For and on behalf of Meena Sadan Co-Operative Housing Society Ltd.  
sd/-  
Secretary  
Date: 18.10.21, Place: Mumbai

## PUBLIC NOTICE

This is to notify that Mr. Satish Balakrishna Menon who expired on at 14.04.2021 at Sharjah UAE. His parents have predeceased. Hence, his wife Mrs. Zita S. Menon who has been left behind him is his sole legal heir and successor as per the provisions of Hindu Succession Act, 1956.

Mr. Satish Balakrishna Menon has Left behind the following Immovable properties, more particularly written in the Schedule hereunder written.

### SCHEDULE OF THE PROPERTIES.

(i) Vilee Agreement for Sale dated 16.01.2009, made between M/s. Agarwal Infrastrct Ltd., the Developers and Mr. Satish B. Menon & Mrs. Zita S. Menon joint purchasers with 50% share each in respect of the Flat No. 702 carpet area 749 sq.ft. (i.e 69.60 sq.mtrs) on the 7th floor with an open car parking space in the building known as "Agarwal Infinity Heights" lying on the land being at Village Velai, Malad bearing Plot no. G (Comprising of Survey no. 1, Hissa No. 5 Plot no. 17, C.T.S 149 and of Survey Nos 382, 434, 443, i.e C.T.S No. 213,215,200, 169 respectively), and Plot no. F-2 (bearing Survey no. 413 (part), CTS No. 078).

(ii) The Flat no. 202 on the second floor of A wing and a parking space in the Building known as "MARVE MANOR" admeasuring 400.50 sq.ft. carpet area including balcony, developed and sold by M/s. Marve Constructions Pvt.Ltd., and purchased vide Agreement for Sale dated 23.01.1995 jointly by Mrs. Zita Satish Menon & Mr. Satish Balakrishna Menon as purchasers having 50% undivided right and title each, being and lying on the land or ground bearing Survey no. 85, Hissa No. 9, C.T.S No. 90, and 93, at village Melvani, in the Registration Sub-district Bombay Suburban.

(iii) The Flat no. 13/294, admeasuring 340 sq.ft. carpet area, standing in the name of Late Mr. Satish Balakrishna Menon being and lying in Samudra Darshan CHS Ltd., Dadabhai Naoraj Nagar J.P.Road, Anheri (W) Mumbai 400053, constructed on the plot of land, bearing Survey No. 106 -A City Survey No. 195 (Part) D.N.Nagar Layout, Anheri West, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that Mr. Mahesh Madhuka Mahadeshwar intends to purchase industrial unit as stated in schedule hereunder from Sellema M. Mukunge Engineers, partnership firm against valid consideration.

Therefore, all persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office at 21, Shri Sanshodhi Mahadev, LBS Road, Mulund (W) Mumbai - 400 080 and/or Email id: [aspatankar@gmail.com](mailto:aspatankar@gmail.com) within 15 days from the date hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any shall be considered as waived.

**Schedule- Description of the property**

Gela No. A/28, 344 Sq. ft. carport on Ground Floor, C.S. No. 25 & 27 Sub Plot No. 3/3A of F.S. No. 1216 of TPS IV of Mahin Division in building No. 1216, Prabhadevi, Unique Industrial Premises Co-op Soc. Ltd, Off Veer Savarkar Marg Prabhadevi, Mumbai- 400 025.

Dated the 19th day of  
**October, 2021**

**Sd/-**  
**(Mr. Swapnil) Shridhar Patankar**  
**Advocate High Court, Mumbai**  
**Mob.: 9967723443**

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that Mr. Mahesh Madhuka Mahadeshwar intends to purchase International unit as stated in schedule hereunder from Seller M/s International Sales, partnership firm against valuable consideration.

Therefore, all persons claiming an interest in the said property of any person, through way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office at 21, Shri Santoshi Mata CHS Ltd., LBS Marg, Mulund (W) Mumbai - 400 060. For Email: [adv.svpantankar@gmail.com](mailto:adv.svpantankar@gmail.com) within 15 days from the date hereof falling which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

**Schedule - Description of the property**

Gala No. A/27, 344 Sq. ft. carps on Ground Floor, C.S. No. 25 & 27 Sub Plot No. 3/3A of F.F. No. 1214 of TPS IV of Mahim Division building known as Prabhadive Unique Industrial Premises Co-op. Soc. Ltd, Off Veer Savarkar Marg Prabhadive, Mumbai- 400 025.

Dated the 19th day of October, 2021

Sd/-  
(Mr. Swapnil Shridhar Patankar)  
Advocate High Court, Mumbai  
Mob. : 9967723443

DEMAND NOTICE		
Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act), read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred on Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IFL Home Finance Ltd.(IFL, HFL) (Formerly known as Ind Infiline Housing Finance Limited) has issued Demand Notice No. 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 30 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with the date(s) of Demand Notice. In the event of payment of the Demand Notice(s) by the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:-		
Name of the Borrower(s), Guarantor(s)	Demand Notice Date & Amount	Description of secured asset (immovable property)
M. R. Rakeesh Chandrakant Pardeshi, Rakesh Rakeesh Pardeshi (Prospect No. MA9483)	07-01-2021 Rs. 21,47,30/- (Rupees Twenty One Thousand Seven Thousand Three Hundred Sixty Five Only)	All that place and parcel of the property being: Flat No. 308, 3rd Floor, covering a carpet area of 1000 Sq. Ft. Karol Bagh, New Delhi, India, 1-Kh-69(02) (Dtd Khazra Nos. 60, 63/9 and 588), Thorane Layout, Mouza Kalmeshwari, Nagpur, 441501, Maharashtra, India

## LOST AND FOUND

Notice is given to public at large that I, **MRS. ARATI ANAND MHADGUT**, Female, having address at JN4/8/16, Sector-9, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703. I have misplaced and lost the originals of Sale Deed/ Sale Agreement/ Indenture dated **1st July 1998** and duly registered with the Sub-Registrar of Assurances, Panvel bearing **Registration Number PVL/1771/1998**; and; Deed of Mortgage dated 01/09/1999; registered with the Sub Registrar of Mumbai on 1st day of September, 1999, under Serial no. **BBM/5459/1999**; and all the originals of documents related to the said flat bearing address; **A/301** [earlier known and numbered as **B-31 or B/301**], on the Third Floor of Building known as **Siddhivinayak - I CHS, LTD., Plot No.-40, Sector-11, Kharghar, Taluka - Panvel, District - Raigad, Navi Mumbai - 410201.** I Declare same to be misplaced and lost. I also declare that the said flat was numbered from **B-32, B/301** and the same has been renumbered to **A/301** by the society. If any person finds the above documents we request to return the same to us above address.

**Date:- 17/10/2021**

**Sd/-**  
**MRS. ARATI ANAND MHADGUT**

**अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर**

अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकापोटी प्रिमियम रकम,  
रेखांकन अंतर्गत सुधारणा अंतर्गत जाहीर निविदा क्रमांक  
१९/ सन २०२१-२२ ची निविदा सुचना

अहमदनगर महानगरपालिका फंड सन २०२१-२२ अंतर्गत ९  
कार्यांची जाहीर १९ निविदा क्रमांक ५९ ते ६७ सन २०२१-२२  
द्वि लिफाफा पध्दतीने (पेटी पध्दतीने) मागविणेसाठी अहमदनगर  
महानगरपालिकेच्या <http://amc.gov.in> या वेबसाईटवर प्रसिद्ध  
करण्यात आलेली आहे. तरी याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

शहर अभियंता  
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

 **kotak<sup>®</sup>**  
**Kotak Mahindra Bank Limited**  
CIN - L65110MH1985PLC038137  
Registered Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai - 400 051.  
Tel: +91-22-61860001 Website: [www.kotak.com](http://www.kotak.com)

**NOTICE** is hereby given that the under mentioned share certificate(s) of the Bank have been lost/misplaced and the holders/purchasers of the said shares have applied to the Bank to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said shares should lodge his/her claim with the Bank's Registrars & Transfer Agents, KFIN Technologies Private Limited at KFIN Technologies, Selenium building, Tower-B, Plot No. 31 & 32 Financial District, Nanakrampada, Sorlingampally, Hyderabad-500032 within 15 days from the date of this Notice, else the Bank will proceed to issue duplicate certificate(s) to the under mentioned without any further intimation.

Folio No.	Name of the holder(s)	Certificate No.	Distinctive Nos.		No. Of Shares
			From	To	
KMF016258	Shikha Sahni	111654	11327691	11327790	100
		401388	95253561	95253660	100
		503407	227552762	227553061	300
KMF077767	Suman Newatia	263416	26219954	26220053	100
KMF052597	Amit Kumar	144269	14391801	14391900	100
		246210	24499834	24499453	100
KMF053389	Shiv Kumar Bansal	402171	95438854	95439053	200
KMF010427	Meena Kishor Nathani	500984	226219429	226220028	600
		226685	22606828	22606927	100
		400811	95061134	95061537	100
KMF157093	Mukesh R Chauhan	802669	9144144849	914415248	100
KMF108911	Beladla Ramesh Lakshkarbhai	402940	95582929	95583028	100
		406974	96294152	96294251	100
KMF053596	Ravi Jain	502935	227258608	227258907	300
		401295	95413054	95441313	100
		501020	226238746	226237045	300
KMF090215	Nirmal Sharma / Radhey Shyam Sharma	60185	6218401	6218500	100
		110364	11198691	11198790	100
		241371	24017810	24017909	100
		280251	28079922	28080021	100
		405407	96048052	96048451	400
		500696	228064493	228065692	1200
		145130	14477901	14478000	100
KMF107444	Prasad Kumar Srivastava	602732	339791089	339793088	2000
KMF015770	Beena Kumar Gadokar/ Kamikant Y Kotkar	802300	916002506	916004505	2000
		271015	26978674	26978773	100
KMF088441	Ramniklal Hemraj Sejpal / Hemlaben Ramniklal Sejpal	800739	913721300	913721499	200

## PUBLIC NOTICE

**Mrs. Shakuntale Narayan Darnle**, a member of the SANSKRUTI BLDG 31 TO 34 Co-Operative Housing Society Limited, having address at 90 feet Road, Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400011, and holding Flat No.504, in Bldg No.33 of the society, died on 16/08/2020. **MRS. VIDYA ANIL INARTEY** has made an application for transfer of the shares of the deceased member to her name.

The Society hereby invites claims or objections from the heirs/ or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of SANSKRUTI BLDG 31 TO 34 CHS Ltd.

<b>Date :</b> 19.10.2021	<b>Sd/</b>
<b>Place :</b> Mumbai	<b>Hon. Secretary</b>

**FORM INC-25A**

**(Advertisement to be published in the newspaper for conversion of Public Company into a Private Company)**

Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs  
Western Region

In the matter of The Companies Act, 2013, Section 14 of Companies Act, 2013 read with Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014.

**AND**

In the matter of M/s. MARSH MACLEAN INSURANCE SERVICES LIMITED ("Company") having its registered office situated at 408, CTS-340, 34/1 To 14, Mahalaxmi, Opp. Bal Bharati School, S V Road, Kandivali (W), Mumbai - 400067.

Notice is hereby given to the general public that the Company is intending to make an application to the Central Government under Section 14 of Companies Act, 2013 read with the aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 11<sup>th</sup> October, 2021 to enable the Company to give effect for this conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or sent by registered post of his objections supported by an Affidavit stating the nature of the interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest, 5<sup>th</sup> Floor, 100, Marine Drive, Mumbai - 400002, within Twenty One days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned above.


**MARSH MACLEAN INSURANCE SERVICES LIMITED**  
**408, CTS-340, 34/1 To 14, MAHALAXMI, OPP. BAL BHARATI SCHOOL, S V ROAD, KANDIVALI (W), MUMBAI - 400067.**

**FOR MARSH MACLEAN INSURANCE SERVICES LIMITED**

Sd/-  
**CHIRAG SHAILESHKUMAR SHAH**  
**DIRECTOR**  
DIN./REGD/2021

DATE: 11.10.2021  
PLACE: MUMBAI

<p style="text-align: center;"><b>ई – प्रोक्योरमेन्ट सेल</b>  <b>मुख्य अभियंता का कार्यालय, कम्पाईन्ड ऑफिस बिल्डिंग</b>  <b>भवन निर्माण विभाग, झारखण्ड, रांची।</b></p>	
<p style="text-align: center;"><b>ई-प्रोक्वोरमेन्ट नोटिस</b></p>	
<p style="text-align: center;"><b>टेन्डर रेफरेंस नं०-BCD/CE/63/Dumka/2021-22</b>      <b>दिनांक- 18-10-2021</b></p>	
1	कर्म का नाम
2	Renovation of Regional Officer's 32 Rooms Rest House in the campus of Circuit House at Dumka
3	प्राक्कलित राशि (Rs)
4	₹ 9,37,77,000.00 (रुपये तीन करोड़ सैंतीस लाख साठहत्तर आठ ) मात्र ।
5	कर्म पूर्ण करने की अवधि
6	06 महीने
7	बेकसाइट पर निविदा प्रकाश कर की तिथि
8	28-10-2021
9	बेकसाइट पर बिड प्राप्ति के लिए अंतिम तिथि / समय
10	08-11-2021 के 11.00 AM तक
11	ई – प्रोक्योरमेन्ट सेल मुख्य अभियंता का कार्यालय , कम्पाईन्ड ऑफिस बिल्डिंग, परत निर्माण विभाग, लाईन टैंक रोड, रांची।
12	ई – प्रोक्योरमेन्ट सेल का सम्पर्क संख्या
13	9973708817
14	ई-प्रोक्वोरमेन्ट सेल का वेबसाईट संख्या
15	B651478651

<b>FORM "Z"</b> <b>( See sub-rule ([11](d-1)) of rule 107 )</b>	
<b>POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY</b>	
<p>Whereas the undersigned being the Recovery officer of the  <b>Mr. Ashok L. Phadtare</b> under the Maharashtra Co-operative  Societies Rules, 1961 issue a demand notice date <b>15.12.2015</b>  calling upon the judgment debtor,  <b>MR. PATEL MUZAMIL ISMAIL</b> to repay the amount mentioned in  the notice being <b>Rs. 6,92,202/- in words ( Rs. Six Lakh Ninety  Two Thousand Two Hundred Two only )</b> with date of receipt of the  said notice and the judgment debtor having failed to repay amount  the undersigned has issue a notice for attachment date <b>12.02.2016</b>  And attached the property describe herein below.</p> <p>The judgment debtor having failed to repay the amount, notice is  hereby given to the judgment debtor and the public in general that  the undersigned has taken possession of the property described  herein below in exercise of powers conferred on him/her under rule  107 (11 (d-1)) of the Maharashtra Co-operative Societies Rules,  1961 on this <b>28<sup>th</sup> Day of, JULY of the year 2016.</b></p> <p>The judgment debtor in particulars and the public in general is  hereby cautioned not to deal with the property and any dealings  with the property will be subject to the charge of <b>The Recovery  officer Shivkrupa Sahakari Pathpedhi Ltd Mumbai</b> for an amount  <b>RS. 3,90,840/- in words (Rs. Three Lakh Ninety Thousand Eight  Hundred Forty only )</b> and interest thereon.</p>	
<b>DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY</b>	
<p><b>Room No 4, V.O.C. Chawl, Shivalji Nagar, Andheri - Kuria Road, Jarli  Mari, Sakinaka, Kuria(w), Mumbai - 400 072. (Area - 274 Sq.ft).</b></p>	
<p><b>Date: 19/ 10/ 2021</b>  <b>Place: Ghatkoper</b></p>	<p><b>Sd/- ( Mr. Ashok L. Phadtare )</b>  <b>Special Recovery Officer</b>    <b>Rule 107 Of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961</b></p>

**NOTICE**

Notice is hereby given that Share Certificate No(s) 1950 for 50 share(s) having distinctive nos. 1086901 To 1086950 under Folio no 0010598 of HINDUSTAN HARDY LIMITED having its registered Office at Plot No C-12, MIDCA Area, Ambad, Nashik, Maharashtra, 422010 registered in the name(s) of Purbi Narandas Ved (since Deceased ) jointly with Jiten Narandas Ved. has/have been lost.

I/We, now has/have applied to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu of the above. Any person having any objection to the issue of duplicate Share certificate(s) in lieu of the original share certificate(s) as aforesaid is requested to lodge his/her/their objection thereto with the Company at their above address or to their Registrars Satellite Corporate Services Pvt.Ltd, Office No.106 & 107, Dattani Plaza, East West Compound, Andheri Kurla Road, Safedpuri, Sakinaka, Mumbai, Maharashtra, 400072 in writing within 15 days from the date of publication of this notice.

**Place : Mumbai**  
**Date: 19-10-2021**

**JITEN NARANDAS VED.**  
**398-D, 3RD FLOOR,**  
**KALBADEVI ROAD,**  
**MUMBAI - 400002.**

**Name & Address of the shareholder(s)**

## PUBLIC NOTICE


The notice hereby given that, Late Jayantibhai B Doshi and Late Mrs. Bhusha Jayantibhai Doshi were joint owners of Shree Bhagwanth Cooperative Housing Society Limited situated at Chandravankar Road, Borivali (West) Mumbai - 400092 and holding of Plot No. P/53/3 on 5th floor in the building, along with Five fully paid up shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. from 86 to 90 (both inclusive) under Share Certificate No 18 "said property", (did intestate on 25 July 2007, and 14th October 2009 respectively, leaving behind Mr. Minesh Jayantibhai Doshi (Son), Mr. Atul Jayantibhai Doshi (Son), Mrs. Ajaya Ajay Doshi (Daughter in Law), Mr. Sagar Ajay Doshi (Grand Son), Mr. Ankit Ajay Doshi (Grand Son) and Shilpa Kamlesh Varshya (daughter) as their legal heirs, successors, representatives.

Mr. Sagar Ajay Doshi (Grand Son), Mr. Ankit Ajay Doshi (Grand Son) and Shilpa Kamlesh Varshya (Daughter) were agreed to release their right, title and share equally between Mr. Minesh Jayantibhai Doshi (Son), Mr. Atul Jayantibhai Doshi (Son), Mrs. Ajaya Ajay Doshi (Daughter in Law) of the said property, are other persons, have already provided their irrevocable opinion in this regard.

The said sharers hereby "invites" "claims or objections" from the heirs or other claimants/objectors to the transfer of the society shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such "claims/objections". Please send "claims/objections" to Advocate, Widdhi Shah, At. No. 103, Dattatraya Road, 2nd floor, 2nd part, Borivali (West), Mumbai - 400 066 along with copies of such evidence in support of such claims/objections. If, failing which, it would be deemed that such "claims exists and the same shall be treated as waived and/or abandoned and "not binding on" "said property" and the procedure shall be completed without reference to any such Claims. If no "claims/objections" are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the "capital" property of the society in such manner as is provided for under the bye-laws of the society. The "capital" property, may hence be sold, mortgaged, dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the "claimants/objectors", in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of Shree Raghuvanshi C.H.S. Ltd.

Date: 19.10.2021  
Place: Mumbai  
H. S. Sarda

 <b>LLOYD'S STEELS INDUSTRIES LIMITED</b> Regd. Off.: PLOT No. A-55, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE; 421401. Phone No : +91-2524 222271 E-mail : info@ngs.in CIN : L28900MH1994PLC081235 Website : www.lloydsengs.in						
<b>EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2021</b>						
<b>Sr. No</b>		<b>PARTICULARS</b>	<b>Quarter Ended</b>		<b>Half Year Ended</b>	
			<b>September 30, 2021</b>	<b>June 30, 2021</b>	<b>September 30, 2021</b>	<b>Year Ended March 31, 2021</b>
			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net) for the period.		195.22	(100.81)	58.34	88.87
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Extraordinary and Extraordinary Items)		195.22	(100.81)	58.34	88.87
3	Net Profit/(Loss) for the period Before tax (after Extraordinary and Extraordinary Items)		195.22	(100.81)	58.34	88.87
4	Net Profit/(Loss) for the period After tax (after Extraordinary and Extraordinary Items)		195.22	(100.81)	58.34	88.87
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)		208.92	(87.11)	67.42	104.83
6	Holding Equity Share Capital (Face Value Rs.1/- per share)		60,00,000.00	60,00,000.00	60,00,000.00	60,00,000.00
7	Other equity excluding Reserves/ Reserve Basic & Dividend Payable per Share (not amortized), per Share		0.02	(0.01)	0.01	0.01

Note:- This is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)/Regulations, 2015 as modified by Circular no.BSE/F/OTC/RG/2015 dated 25 July 2016. The full format of the Quarterly Financial Results are available on the Websites of the BSEIL ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and NSEL ([www.nsel.co.in](http://www.nsel.co.in)) and also on the Companies Website at [www.lloydsing.in](http://www.lloydsing.in).

The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board Of Directors of the company at their meeting held on 18th October 2021.

Previous period figures have been re-presented after incorporating the audit adjustments.

The results for Quarter and Half Year ended on 30.09.2021 are available on website of BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), NSE at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on company's website at [www.lloydsing.in](http://www.lloydsing.in)

<b>Special Recovery Officer</b> <b>MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 107</b> <b>Attached : THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDI LTD. Mumbai. 219 / 3111 Tagomagar</b> <b>Group No 01, Dr. Ambedkar Chowk Vikhroli ( East ) Mumbai 400 083. PH : 022 25746035.</b>	
<b>FORM "2"</b> <b>( See sub-rule [[11](d-1)] of rule 107)</b>	
<b>POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY</b>	
<p>Whereas the undersigned being the Recovery officer of the <b>Mr. Ashok L. Phadtare</b> under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice date <b>15.12.2015</b> calling upon the judgment debtor.</p> <p><b>MR. SAYYED SHAHJAHAN AKBARIYAN</b> to repay the amount mentioned in the notice being <b>Rs. 3,99,923/-</b> in words <b>(Rs. Three Lakh Ninty Nine Thousand Nine Hundred Twenty Three only)</b> with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date <b>08.01.2016</b> And attached the property describe herein below.</p> <p>The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule <b>107 [11 (d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961</b> on this <b>27<sup>th</sup> Day of, DEC of the year 2016.</b></p> <p>The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the <b>Recovery officer Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd Mumbai</b> for an amount <b>RS. 3,27,059/-</b> in words <b>(Rs. Three Lakh Twenty Seven Thousand Fifty Nine only)</b> and interest thereon.</p>	
<b>DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY</b> <b>Room No. 134, Gr &amp; 1<sup>st</sup> Floor, Hill No 4, Akabariyla House</b> <b>(Compound), D.V.S Road, Azad Nagar, Ghatkopar (w), Mumbai</b> <b>- 400 086. (Photo Pass No - 48438, Area - 240 Sq.ft (G+1).</b>	
<b>Date: 19/ 10/ 2021</b> <b>Place: Ghatkopar</b>	<b>Sd/- ( Mr. Ashok L. Phadtare )</b> <b>Special Recovery Officer</b> 
<b>Rule 107 of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961</b>	

 <b>Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd.</b>	<b>R.O. &amp; H.O.: 'Arvindbhai Maniar Nagarik Sevalay', 150' Ring Road, Nr. Raiya Circle, Rajkot. Ph. 2555555</b>	<b>Symbolic Possession Notice (For Immovable Property)</b>
<p>The undersigned being the authorized officer of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O. Rajkot under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 Section 13(2) and in exercise of powers conferred under the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to the below mentioned borrowers and Guarantors advising them to repay their bank dues mentioned in the notice with due interest thereon within <b>60 days</b> from the date of notice and as they have failed to repay the amount, notice is hereby given to them and the public in general that the undersigned has taken <b>Symbolic possession</b> of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of SARFAESI ACT-2002, read with <b>rule 8(1)</b> of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 for recovery of the secured debts. Following borrowers and Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with this property will be subject to the charge of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Rajkot for an amount mentioned below and interest thereon due from <b>01/10/2021</b>.</p>		



